ENVAIR ELECTRODYNE LTD.



Date: 05/01/2022

To,

The Stock Exchange, Mumbai Phiroze Jeejeebhoy Towers, Floor 25, P. J. Towers, Dalal Street, Mumbai 400 001.

Scrip Code: 500246

Sub: Intimation under Regulation 30 of SEBI (Listing Obligations & Disclosure

Requirements) Regulations, 2015

Dear Sir(s),

In continuation to intimation made by the Company on January 03, 2022, this is to inform you that the Company has completed dispatch of postal ballot notice to its members on January 04, 2022 for seeking approval of the members by way of Special Resolution on the proposal detailed in Company's earlier intimation.

Further, copies of newspaper advertisements published on January 05, 2022 in the columns of "Free press", English editions and "Navshakti", Marathi edition, Inter-alia, intimating completion of the electronic transmission of Postal Ballot Notice along with the Postal Ballot Form to the Members, are enclosed for kind reference.

We herewith enclose the newspaper advertisement published in journal English edition and, Marathi edition.

This is for your kind information and records.

Thanking you,

Yours Faithfully

FOR ENVAIR ELECTRODYNE LTD

ABHIMANYU

COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER



Email: hq@starlog.in Web: www.starlog.ir NOTICE OF CANCELLATION OF EXTRA-ORDINARY GENERAL MEETING NOTICE is hereby given that the Extra-Ordinary General Meeting("EGM") of the Members of Starlog Enterprises Limited ("the Company") scheduled to be held on Friday, January 07, 2022

at 4:30 P.M. (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") facility to transact the business as set out in the Notice of EGM, now stands cancelled. The approval for dilution of investment in material subsidiary was the only business to b conducted at the EGM. However, Dakshin Bharat Gateway Terminal Private Limited, the wholly owned subsidiary of India Ports & Logistics Private Limited (subsidiary of material subsidiary of Company: Starport Logistics Limited) shall not be raising funds from its other shareholder(s) or any other investor(s) by issue of new equity shares. Accordingly, the shareholding of Starport in IPI

shall remain intact and the very purpose of holding the EGM would be infructuous. The e-voting facility provided by the Company for voting on the said item of business also stand

The inconvenience caused to the Members of the Company on account of cancellation of the EGN s deeply regretted.

For Starlog Enterprises Limite Place : Mumbai

Pranali A Sulakhe

Date: 03rd January, 2022 Company Secretar

> मुंबई दिंडोशी येथील मुंबई नगर दिवाणी न्यायालयातील वाणिज्यिक वाद क्र. २०७ सन २०२०

(दिवाणी प्रक्रिया. १९०८ च्या संहितेचा आदेश XXXVII नियम २ अन्वये) आयसीआयसीआय बँक लिमिटेड, तर्फे प्राधिकृत प्रतिनिधी, **राजेश वानखेडे,** वय ४५ वर्षे, कंपनी अधिनियम, १९५६ च्या तरतुदी व बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट, १९४६ अन्वये स्थापित आणि नोंदणी केलेली एक बँकिंग कंपनी जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे - आयसीआयसीआय बँक लिमिटेड, चकली सर्कल जवळ, ओल्ड पादरा रोड, वडोदरा - ३९०००७

जीचे कॉर्पोरेट कार्यालय आहे – आयसीआयसीआय बँक लिमिटेड, रिटेल लिगल ग्रुप, चांदिवली टॉवर्स ऑटुमन इस्टेट, चांदिवली, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००७२ च्या प्रकरणात

विरुद्ध

१. पल्लवी विजय चौधरी भारतीय रहिवासी, प्रौढ, रुम क्र. १०८, राधेय अपार्ट. जयश्री जगन्नाथ नगर, मानवलपाडा, विरार पू. ठाणे-

२. विजय एस. चौधरी

रुम क्र. १०८, राधेय अपार्ट. जयश्री जगन्नाथ नगर, मानवलपाडा, विरार पू. ठाणे- ४०१३०३.

सूचना घ्यावी की, ह्या नामदार न्यायालयास खालील अनुतोषांसाठी उपरिनामित वादींकडून ११/०१/२०२२ रोजी सकाळी ११.०० वा. न्यायालय खोली क्र. ०३ मधील पीठासीन सन्माननीय न्यायाधीश **श्री. एस. एन. साळवे** यांचे समोर प्रचलित करण्यांत येईल

म्हणन वादी प्रार्थना करतात ए) वाद दाखल केल्या तारखेपासून प्रदान आणि/किंवा वसुलीपर्यंत मासिक आधारे २४% दराने कसुर . केलेल्या व्याजासह रु. ५,७९,५६३/ – (रुपये पाच लाख एकोणऐंशी हजार पाचशे त्रेसष्ट मात्र) ची रक्कम वादींना संयुक्तपणे किंवा वेगवेगळी अदा करण्याकरिता प्रतिवादींना निर्देश देणारे आदेश देऊन एक हकूम पारित करण्यासाठी

ुँ बी) विद्यमान वादाची सुनावणी आणि अंतिम निकाल प्रलंबित असल्याने ह्या नामदार न्यायालयाने कृप करून प्रतिवादींना संयुक्तपणे आणि वेगवेगळी वादाच्या तारखेपासून वसुलीच्या तारखेपर्यंत दरसाल २४ँ% दराने कसुर केलेल्या व्याज, अन्य आकार यासह रु. ५,७९,५६३/- (रुपये पाच लाख एकोणऐंशी हजार पाँचशे त्रेसष्ट मात्र) ची रक्कम ह्या नामदार न्यायालयात जमा करण्याचे निर्देश द्यावेत. घोषित करावे की. वरील नमद रकमेचा परतावा हा निशाणी एच मध्ये अधिक विशेषत: वर्णिलेल्या वाहनाच्या वैघ आणि अस्तित्वातील जंगमगहाणाद्वारे रितसर सुरक्षित आहे.

सी) विद्यमान वादाची सुनावणी आणि अंतिम निकाल प्रलंबित असल्याने ह्या नामदार न्यायालयाने कपा करून प्रतिवादींना स्वतःला त्यांचे कर्मचारी, नोकर आणि/किंवा एजंट यांना येथील निशाणी बी मधील विवरणीत जंगमगहाण वाहनावर कोणत्याही प्रकारे हस्तांतरीत करणे. विभक्त करणे. निकाली काढणे किंव कोणताही बोजा बनविण्यास एका आदेश किंवा निषेधाजेदारे मज्जाव करावा.

सी) विद्यमान वादाची सुनावणी आणि अंतिम निकाल प्रलंबित असल्याने ह्या नामदार न्यायालयाने कृप करून प्रतिवादींना स्वतःला त्यांचे कर्मचारी, नोकर आणि/किंवा एजंट यांना कोणत्याही प्रकारे प्रतिवादींनी जाहीर केलेल्या अशा मालमत्ता व मिळकतीच्या संबंधात विक्री, हस्तांतरण करण्यास किंवा निकाली काढण्यास किंवा बोजा बनविण्यास किंवा गहाण किंवा जंगमगहाण किंवा बोजा किंवा प्रभार किंवा हस्तांतरणात हिस्सेदारी किंवा अन्य कोणाच्या नावे कोणतेही अधिकार, हक्क किंवा हितसंबंध परवान करण्यास एका आदेश आणि निषेधाज्ञेद्वारे मज्जाव करावा.

डी) विद्यमान वादाची सुनावणी आणि अंतिम निकाल प्रलंबित असल्याने ह्या नामदार न्यायालयाने कृप करून कोर्ट रिसीव्हर किंवा प्रतिवादींनी जाहीर केलेल्या अशा मालमत्ता आणि मिळकतीचे प्रापक म्हणून अन्य कोणत्याही योग्य आणि उचित व्यक्तीची नियक्ती करावी आणि गरज भासल्यास पोलीसांच्या मदतीने जबरदस्तीने प्रत्यक्ष कब्जा घेण्याच्या निर्देशांसह सिव्हील प्रोसिजर कोड, १९०८ च्या आदेश XL नियम १

ई) विद्यमान वादाची सुनावणी आणि अंति निकाल प्रलंबित असल्याने ह्या नामदार न्यायालयाने कृपा करून प्रतिवादींना त्यांच्या प्रत्येकाच्या मालकीच्या जंगम तसेच स्थावर मालमत्ता व मिळकतीची माहीती शपथेवर/प्रतिज्ञापत्राने देण्याचे निर्देश द्यावेत व अशा मालमत्ता आणि मिळकती जप्त करण्याचे निर्देश द्यावेत एफ) विद्यमान वादाची सुनावणी आणि अंतिम निकाल प्रलंबित असल्याने ह्या नामदार न्यायालयाने कृप . करून प्रतिवादींना स्वतःला त्यांचे कर्मचारी, नोकर आणि/किंवा एजंट यांना कोणत्याही प्रकारे प्रतिवादींनी जाहीर केलेल्या अशा मालमत्ता व मिळकतीच्या संबंधात विक्री, हस्तांतरण करण्यास किंवा निकाली काढण्यास किंवा बोजा बनविण्यास किंवा गहाण किंवा जंगमगहाण किंवा बोजा किंवा प्रभार किंवा हस्तांतरणात हिस्सेदारी किंवा अन्य कोणाच्या नावे कोणतेही अधिकार, हक्क किंवा हितसंबंध परवान करण्यास एका आदेश आणि निषेधाज्ञेद्वारे मज्जाव करावा.

जी) विद्यमान वादाची सुनावणी आणि अंतिम निकाल प्रलंबित असल्याने ह्या नामदार न्यायालयाने कृप करून कोर्ट रिसीव्हर किंवा प्रतिवादींनी जाहीर केलेल्या अशा मालमत्ता आणि मिळकतीचे प्रापक म्हण-अन्य कोणत्याही योग्य आणि उचित व्यक्तीची नियक्ती करावी आणि गरज भासल्यास पोलीसांच्या मदतीने जबरदस्तीने प्रत्यक्ष कब्जा घेण्याच्या निर्देशांसह सिव्हील प्रोसिजर कोड, १९०८ च्या आदेश XL नियम १

एच) वरील विनंती खंड (बी) ते (एच) च्या बाबतीत अंतरिम कालीन आदेश द्यावेत,

आय) वादींना वादाचे खर्च मंजुर व्हावेत, जे) आणि प्रकरणाच्या परिस्थितीनसार सयोग्य वाटतील असे अन्य अनुतोष मंजर करावेत

. माझ्या हस्ते आणि ह्या नामदार न्यायालयाच्या शिक्क्याने दिले ह्या दिनांक २८ डिसेंबर. २०२१ रोजी

प्रबंधकांकरीत नगर दिवाणी न्यायालर दिंडोशी येथे

सर्व संबंधितांना कळविण्यात येते की मौजे भाईंदर तालुका व जिल्हा ठाणे येथील पुढील वर्णनार्च

जमीन/ मिळकत सर्व्हे नंबर जुना 511 (पैकी)

नवीन 137/ 1/ ण , क्षेत्र 0. 31.50 विशेष आकारण

01.55, यापैकी अविभाजित अर्धे (50%) क्षेत्र श्रीमती भारती भास्कर तुमडे व सौ. लक्ष्मी अरविंद

बटामकर यांचे मालकी व कब्जेवहिवाटीची आहे

सदर क्षेत्रासाठी वरील संबंधितांनी मला म्हणजेच श्री

अरुण लक्ष्मण पाटील यांना नोंदणीकृत कराराने

त्यांचा कुलमुखत्यार म्हणून नेमले आहे. (ट. न. न. -७, दस्त क्रमांक ७२२१३/ २०२१) तरी सदर

मिळकतीवर कोणाही इसमांचा/ संस्थेचा विक्री

गहाणवट, बक्षिसपत्र, दान, दावा, वहिवाट, भाडेपट्ट

वगैरे हक्काने एखादा बोजा असल्यास तो त्यांर्न

सदर जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून चौदा (14

देवसांचे आंत लेखी कागदोपत्री पुराव्यासहित

निम्नलिखित स्वाक्षरीकरांना खाली दिलेल्या पत्त्यावर

कळवावे, नपेक्षा सदर मिळकतीवर कोणाचाही

कसल्याही प्रकारे हक्क नाही व तसा असल्यास ते

सोडून दिलेला आहे असे समजण्यात येईल याची

श्री. अरुण लक्ष्मण पाटील,

पत्ताः सी /41 -104 , श्रीपूजा शांतीनगर को.

हौ.सोसा. लि.. सेक्टर -10. शांतीनगर.

दिनांक: ०४-जाने.-२०२२

मीरारोड (पू), तालुका व जि. ठाणे 401107

संबंधितांनी नोंद घ्यावी

वादींसाठी वकील मे. रिलायबल लिगल पार्टनर्स. ॲडव्होकेटस ॲंड लिगल कन्सल्टंटस चेंबर नं. ६, बीएमसी बिल्डिंग, दर्शन क्लासिक सोसायटी कंपाऊंड, पीएमसी बँक सर्कल, जे.बी. नगर, अंधेरी (पूर्व), मुंबई – ४०००५९ (का) ०२२-२८३८७१२१

जाहीर सूचना

घ्यावी की, आमर् अशील सर्व भार आणि वाजवी शंकेपासुन पणनयोग्य मुक्त नामाधिकारासह खालील नमुद मिळकत त्याचे मालक १) सौ. विनिता कृष्णा अग्रवाल आणि २) श्री. के. के. अग्रवाल यांच्याकडून खालील नमुद मिळकत खरेदीसाठी मान्य केले आहे. सर्व व्यक्ती ज्यांना सदर मिळकत किंवा त्याच्या कोणत्याही भागांवर, त्यामध्ये किंवा विरुध्द कोणताही हक, नामाधिकार, हितसंबंध, दावा किंवा मागणी जसे की समाविष्टीत परंतु मर्यादित नाही, वारसा, गहाण, कब्जा, विक्री, भेट, भाडेपट्टा, कुळवहिवाट, धारणाधिकार, प्रभार, विश्वस्त, देखरेख, सुविधाधिकार, विकास हक किंवा अन्य काहीही असल्यास याद्वारे लिखित तसे स्वरुपात निम्नस्वाक्षरीकारांना कार्यालयात कार्यालय क्र. ४, ३रा मजला, हिंद राजस्थान चेंबर्स, ६, अब्दुल रझाक अलाना मार्ग (ओक लेन), फोर्ट, मुंबई ४०० ००१ येथे दस्तावेजीय पुराव्यांसह प्रकाशनाच्या तारखेपासून १४ दिवसांत कळवावे, कसूर केल्यास तशा दावे, मागणी किंवा आक्षेपांच्या संदर्भाशिवाय व्यवहार पूर्ण केला जाईल आणि सदर दावे जर असल्यास ते त्यागित आणि परित्यागित समजले जातील

<u>मिळकतीचे वर्णन</u>

डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, परेल मुंबई ४०००१२ येथे स्थित आणि परेल शिवडी विभागाच्या कॅडास्ट्रल सर्व्हें क्र. १०७ धारक जिमनीवर बांधकामित बेसाईड आर्केट प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. शी संबंधित बेसाईड आर्केड अशा ज्ञात बिल्डिंगीच्या तळमजल्यावरील दुकान क्र. १, मोजमापित एकुण २७८ चौरस फूट चटई क्षेत्र असलेले ५०० चौरस फूट विक्रीकरण्यायोग्य क्षेत्र च्यासह बेसमेंट मोजमापित एकुण १३२ चौ.फूट. चटई क्षेत्र असलेले सर्व ते कमर्शियल परिसर.

सही/-, ०५.०१.२०२२ हितेश सोलंकी मनोज ॲन्ड अशोक असोशिएट्स

वकील व सॉलिसिटर्स

ENVAIR ELECTRODYNE LTD. **ENWORLD** CIN:L29307MH1981PLC023810

Regd. Off.: 117, S Block, MIDC, Bhosari, Pune- 411026 ☎: 020-30688117 / 18 E-mail : info@envair.in

NOTICE TO MEMBERS

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 110 of the Companies Act, 2013, read with the Companies (Management and Administration) Rules, 2014 and guidelines prescribed by the Ministry Corporate Affairs for holding general meeting /conducting postal ballot process, vide various General Circulars ('MCA Circulars') on account of COVID-19, the Company has on Tuesday, 04th January, 2022 has completed the Electronic transmission of Postal Ballot Notice along with the Postal Ballot Form to the Members whose email id's are registered with the Company or with the National Securities Depository Limited ('NSDL')/ Central Depository Services (India) Limited ('CDSL') for seeking the consent of Members through Postal Ballot including e-voting as detailed in the Postal Ballot Notice. The Company to facilitate the shareholders to receive this notice electronically and cast their cote electronically, has made arrangements with CDSL & RTA for registration of email addresses is detailed in the Postal Ballot

The Company has appointed Mrs. Tanu Sharma, Company Secretary is Wholetime Practice (C.P. No. 21041) as Scrutinizer for conducting the Postal Ballot process and also to scrutinize the voting process in a fair and transparent anner. The Voting rights of Members shall be reckoned on the cut-off date i.e. Friday, December 31, 2021.

Members are requested to note that facility of voting by electronic means (e voting) is available to all the Members. Voting process through Postal as well as E Voting and shall commence from Saturday, January 8th, 2022 at 0900 Hours and end on Monday February 07th, 2022 at 1700 Hours, Postal Ballot received after Monday, February 07th, 2022 at 1700 Hours shall not be valid and voting either by post of electronic means shall not be allowed beyond the said date. The Results of the Postal Ballot will be declared on or before Wednesday, February 09th, 2022 at the corporate office of the Company at SCO 31, First Floor, Sector 26, Chandigarh - 160019. The same shall also be hosted on the Company Website on www.envair.in and BSE www.bseindia.com

In case of non receipt of Postal Ballot form, a Member can download the Postal Ballot form from the Company Website. Any query or grievance in relation to voting by Postal Ballot including voting by electronic means may be addressed to the Company Secretary at cs@envair.in and/or gamare@unisec.in A person who is not a member of the Company as on Friday, December 31st.

2021 should treat this notice for information purposes only For Envair Electrodyne Ltd.

Dated: Tuesday, 04th January, 2022 Abhimanyu (Company Secretary) Place: Chandigarh Membership No. 43587

दि मालाड सहकारी बँक लिमिटेड

नोंद. आणि मध्यवर्ती कार्यालय: ६, सुजाता, १ला मजला, राणी सती मार्ग, मालाड (पू.), मुंबई-४०० ०९७. दूर. क्र.: २८८३ ८६३६, २८८० ८५५१, २८८२ ९५८६, २८८२ ९९४८, र्कक्स: २८८० ३५१७, ईमेलः recovery@maladbank.com ईमेलः www.maladbank.cor

कब्जा सूचना

(स्थावर मिळकतीकरिता नियम ८(१))

न्याअर्थी, दि मालाड सहकारी बँक लिमिटेड चे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) ॲक्ट. २००२ (५४ सन २००२) आणि कलम १३(२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून मागणी सचना जारी करुन कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार श्री. योगेश त्र्यंबकलाल शाह. मे. बोनाफाईड पॅकर्सचे प्रोप्रायटर आणि फॅक्टरी परिसर गाळा क्र. ४ आणि ५, दाबोडा कंपाऊंड, अंजुर फाटा, वल गाव, सुविलॉन डाईंग (विशाल डाईंग), प्रितेश कॉम्प्लेक्स जवळ, भिवंडी -४२१ ३०२ जि. ठाणे करिता गहाणदार, नीला योगेश शाह आणि तेजपाल वसंतलाल शाह, हमीदार यांना सूचनेमध्ये नमूद केलेली रक्कम ३१.०७.२०१९ रोजीस **रु. १,९४,१७,३९७.६५** (रुपये एक कोटी चौऱ्यान्नव लाख सतरा हजार तीनशे सत्त्यान्नव आणि पासष्ट पैसे मात्र) सह त्यावर उपार्जित पुढील व्याज आणि अन्य प्रभार या रक्कमेचा परतावा सूचना प्राप्तीच्या तारखेपासन ६० दिवसांच्या आत करण्या सांगितले होते.

कर्जदारांनी सदरह् रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार आणि तमाम विसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकर्त्यांनी त्यांना प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून सरफैसी ॲक्टच्या कलम १३(४) अन्वये याखाली वर्णन केलेल्या मेळकतीचा प्रत्यक्ष कब्जा २७.१२.२०२१ रोजी घेतलेला आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी खालील नमूद मिळकतीसह देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह मिळकतीवरील कोणताही . विघेवीचा व्यवहार हा दि मालाड सहकारी बँक लि. च्या रक्कम ३१.१२.२०२१ रोजीस रु. २.७६.२५.४७३.६५ (रुपये दोन कोटी छह्यात्तर लाख पंचवीस हजार चारशे त्र्याहत्तर आणि पासष्ट पैसे मात्र) आणि त्यावरील पुढाल व्याज सह आनुषांगिक खर्चाच्या अधीन

स्थावर मिळकतीचे वर्णन ज्याचा कब्जा घेतला आहे:

फॅक्टरी परिसर गाळ क्र. ४ आणि ५, दाबोडा कंपाऊंड, अंजुर फाटा, वल गाव, सुविलॉन डाईंग (विशाल डाईंग), प्रितेश कॉम्प्लेक्स जवळ, भिवंडी - ४२१ ३०२ जि. ठाण त्यासह प्लांट आणि मशीनरीचे जंगमगहाण (स्वतंत्र यादी तयार)

प्राधिकृत अधिकारी ठिकाण : मुंबई दि मालाड सहकारी बँक लि. दिनांक: २७.१२.२०२१

मिरा-भाईंदर महानगरपालिका

मुख्य कार्यालय, स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग,

भाईंदर (पश्चिम), ता. जि. ठाणे-४०१ १०१ // निविदा सूचना //

जा.क्र.मनपा/पे अँड पार्क /१०५/२०२१-२२ दिनांक: ०४/०१/२०२२

मिरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीत मिरा भाईंदर शहराच्या कार्यक्षेत्रातील विविध १२ ठिकाणी पे अँड पार्क स्वरूपात ठेका पध्दतीने चालविण्याकरिता एजन्सी/संस्था यांचेकडून मोहोरबंद दर E-Tendering पध्दतीने मागविण्यात येत आहेत. सदर कामाचे कोरे निविदा फॉर्म दि. ०६/०१/२०२२ ते दि. २५/०१/२०२२ रोजी दुपारी १.०० वाजेपर्यंत मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या E-Tendering संकेतस्थळ https://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. निविदाधारकाने निविदा फॉर्म फी व इसारा रक्कम ऑनलाईन भरणा करावी. अन्यथा निविदा ग्राह्य समजण्यात येणार नाही.

सदर कामी मागविलेल्या मोहरबंद निविदा दि. २७/०१/२०२२ रोजी दपारी ०१.०० वाजेपर्यंत वरील संकेतस्थळावर स्वीकारण्यात येतील व शक्यतोपर दि. ०१/०२/२०२२ दुपारी ०४.०० वाजता उपस्थित ठेकेदार व त्यांचे प्रतिनिधी समक्ष उघडण्यात येतील. संबंधित एजन्सी/संस्थेने मिरा-भाईंदर महापालिकेच्या ई-टेंडर विभागाकडे संपर्क साधून नोंदणी करणे आवश्यक आहे. कोणत्याही ्र प्रकारची ऑनलाईन निविदा स्वीकारणे अथवा नाकारणे याबाबतचा अंतिम अधिकार मा. आयुक्त साो. मिरा-भाईंदर महानगरपालिका यांनी राखून ठेवला

अ.	कामाचे नाव	इसारा रक्कम	ठेका रक्कम	कराराची
蛃.				मुदत
٤.	मिरा-भाईंदर शहराच्या	₹.	₹.	०१ वर्षे
	कार्यक्षेत्रातील विविध	८,४५.४१८/-	८,४५,४१.८२५/-	
	१२ ठिकाणी पे अँड			
	पार्क स्वरूपामध्ये ठेका			
	चालविणे			

जा.क्र.मनपा/जनसंपर्क/४४३/२०२१-२२ दि. ४/०१/२०२२ ठिकाण: मिरा-भाईंदर

सही/-(रवि पवार) उप-आयुक्त (पे अँड पार्क) मिरा-भाईंदर महानगरपालिका

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इन्ट्रेस्ट ॲक्ट, 2002 (द ॲक्ट) च्या कलम 13(2) अन्वये सूचना

अनु. क्र.	कर्जदारांचे नांव (अ)	गहाण मालमत्तेचा तपशिल (ब)	एनपीए दिनांक (क)	थकित रक्कम (रू,) (ड)
1.	लोन अकाउंट नं. HLAPBOR00292207 1. श्री.चंद्रेश जी संघवी 2. श्रीमती दिप्ती सी संघवी	फ्लॅट नं. 2801, 28 वा मजला, प्लॉट नं. 95, गार्डन कोर्ट, मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर पूर्व रेल्वे स्टेशनजवळ, मुंबई, महाराष्ट्र – 400028	29-11-2021	29.11.2021 रोजी रू. 47,07,225.77 (रूपये सत्तेचाळीस लाख सात हजार दोनशे पंचवीस आणि सत्याहत्तर पैसे फक्त)
2.	लोन अकाउंट नं. HHLBOR00303453 1. क्रिस्टी टॉमजोस 2. शालेंट मारिया जॉन	फ्लॅट नं. 704, 7 वा मजला, विंग 'सी', रितु गार्डनिया, गाव जुबंद्र, ता. वसई, जि. ठाणे – 401208, महाराष्ट्र	16-11-2021	16.11.2021 रोजी रु. 25,39,314.95 (रुपये पंचवीस लाख एकोणचाळीस हजार तीनशे चौदा आणि पंच्याण्णव पैसे फक्त)
3.	लोन अकाउंट नं. HHLBAD00467779 1. अजय नंदकुमार सोलकर 2. विजय नंदकुमार सोलकर	फ्लॅट नं. 103, 1 ला मजला, बिल्डिंग आर-5, अमृतविश्व, बदलापूर पश्चिम, ठाणे – 421503 महाराष्ट्र	17-11-2021	17.11.2021 रोजी रु. 18,55,012 (रुपये अठरा लाख पंचावन्न हजार बारा फक्त)
4.	लोन अकाउंट नं. HHLBOR00345110 1. परमजीत कौर मेनिया 2. गुरचरण सिंह मेनिया	फ्लंट नं. 704, 7 वा मजला, डी विंग – ब्लेसिंग, गोल्डक्रेस्ट रेसिडेन्सी, सेक्टर– 11, प्लॉट नं. 7, न्यू पाम बीच रोड, घणसोली, नवी मुंबई – 400701, महाराष्ट्र	16-11-2021	16.11.2021 रोजी रू. 54,04,069.59 (रूपये चौपन्न लाख चार हजार एकोणसत्तर आणि एकोणसाठ पैसे फक्त)
5.	लोन अकाउंट नं. HHLGRN00428213 1. सलीम खान मालक शालू टूर्स आणि ट्रॅव्हल्स 2. सलीम खान मालक शालू एंटरप्राइजेस 3. शालेत सलीम खान	फ्लॅट नं. 0006, तळमजला, कासा सिलो, एफ–विंग, लेकशोर ग्रीन्स, खिडकालेश्वर मंदिराजवळ, कल्याण शिळ रोड, डॉबिवली पूर्व, ठाणे – 421204, महाराष्ट्र	10-11-2021	10.11.2021 रोजी रु. 45,80,927.54 (रुपये पंचेचाळीस लाख ऐंशी हजार नऊशे सत्तावीस आणि चौपन्न पैसे फक्त)
6.	लोन अकाउंट नं. HHLGRN00436409 1. रनजीत सोहनलाल जैन 2. रश्मी पामर 3. अजितनाथ हायटेक बिल्डर्स प्रायव्हेट लिमेटेड (जामीनदार)	फ्लॅट नं. 1404, 14 वा मजला, सी 1 विंग, कासा ट्रीटॉप्स, अप्पर ठाणे, लोढा धाम जवळ, मुंबई नाशिक हायवे, भिवंडी, ठाणे – 421202, महाराष्ट्र	10-11-2021	10.11.2021 रोजी रु. 22,68,665.90 (रुपये बावीस लाख अडुसष्ट हजार सहाशे पासष्ट आणि नव्वद पैसे फक्त)
7.	लोन अकाउंट नं. HHLGRN00418781 1. मोहम्मद इलियास इद्रीसी मालक मोहम्मद इलियास टेलर 2. साजिदा बेगम	फ्लॅट नं. 704, 7 वा मजला, गनी कॅसल, अली उमर स्ट्रीट आणि मस्जिद स्ट्रीट, मुंबई – 400003, महाराष्ट्र	12-11-2021	12.11.2021 रोजी रु. 62,50,049.59 (रुपये बासष्ट लाख पन्नास हजार एकोणपन्नास आणि एकोणसाठ पैसे फक्त)
8.	लोन अकाउंट नं. HHLBAD00357036 1. निखिल विलास गायकवाड 2. रोहित विलास गायकवाड 3. ज्योती विलास गायकवाड 4. विलास रामू गायकवाड	फ्लॅट नं. 201, 2रा मजला, विंग 'एच', ठाणेकर हिलकेस्ट, सर्व्हे नं. 79, हिसा नं. 6 अ, 6 ब आणि 6 क, शिरगाव, कुळगाव, बदलापूर नगरपरिषदेच्या स्थानिक मर्यादेत, ठाणे–421503, महाराष्ट्र	12-11-2021	12.11.2021 रोजी रु. 26,75,947.81 (रुपये सव्वीस लाख पंच्याहत्तर हजार नऊशे सत्तेचाळीस आणि एक्याऐंशी पैसे फक्त)
9.	लोन अकाउंट नं. HHLBOI00335749 1. अमनदीप सिंग बाथ मालक बाथ व्यापारी 2. परविंदर अमनदीप बाथ	फ्लॅट नं. 104, 1 ला मजला, विंग नं. 'बी', ब्लॉक नं. 5, यशवंत श्रुष्टी, गाव खैरा, तालुका–पालघर, ठाणे–401501, महाराष्ट्र	08-11-2021	08.11.2021 रोजी रु. 25,66,120.14 (रुपये पंचवीस लाख सहासष्ट हजार एकशे वीस आणि चौदा पैसे फक्त)
10.	लोन अकाउंट नं. HHLBAD00404368 1. कार्तिकेय एस भालेराव	फ्लॅट नं. 404, 4 था मजला, विंग – सी, तुलसी आनंद एरंजाड, बदलापूर पश्चिम, ठाणे–421503 महाराष्ट्र	26-11-2021	26.11.2021 रोजी रु. 17,02,344.88 (रुपये सतरा लाख दोन हजार तीनशे चव्वेचाळीस

वर उल्लेख केलेल्या कर्जदारांनी कर्ज खात्याची आर्थिक शिस्त पाळलेली नाही आणि कंपनीने सर्वसामान्य व्यवहारात भरलेल्या हिशोब पत्रकानुसार प्रत्येक कर्जदाराकडे स्तंभ ''ड'' मध्ये दर्शविल्याप्रमाणे थकित रक्कम आहे.

आणि अठ्ठ्याऐंशी पैसे फक्त)

प्राधिकृत अधिकारी

कर्जफेडीमध्ये कर्जदारांनी सातत्याने काराई केल्यामुळे कंपनीने कर्जदारांच्या कर्ज खात्यातील कर्ज रक्कम अनुत्पादक मालमत्ता (स्तंभ क मध्ये तारीख अनुसार) म्हणून प्रचलित प्रथेनुसार वर्गीकृत केली आहे. परिणामी, वरील कायद्याच्या कलम 13(2) खाली प्रत्येक कर्जदाराला सूचीत करीत आहेत. वरील परिस्थिती लक्षात घेऊन, कंपनी वर उल्लेख केलेल्या कर्जदारांना सूचित करीत आहे की, त्याने / त्यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून 6C दिवसांच्या आत वर स्तंभ 'ड'मध्ये दर्शविलेल्या थिकत रकमे सह जपर्यंत चे व्याज, खर्च आणि शुल्क संपूर्ण भरावे, तसे न केल्यास वर स्तंभ 'ब' मध्ये उल्लेख केलेल्या गहाण मालमत्तेच्या ताबा घेण्याचा कंपनीला अधिकार राहील.

कृपया नोंद घ्या की सरफेसी कायद्याच्या खंड 13 च्या उपखंड (8) च्या तरतुदी अनव्ये कर्जदार सिक्युअर्ड क्रेडीटर यांची थकबाकीच्या सर्व किंमती, शुल्क आणि खर्चासहच्या सर्व रकमेचा ताब्यात अस ल्या मालमत्तेच्या विक्रीची जाहीर लिलाव सूचना, बोली, किंमती आमंत्रित करणे, जाहीर निवीदा किंवा . खासगी करार प्रकाशित होईपर्यंत भरणा करू शकतो. पुढे याचीही नोंद घ्यावी जर कर्जदार उपरोक्त लिखित वेळेत सिक्युअर्ड ॲसेट्स परत करू शकला

सरफेसी कायद्याच्या खंड 13 च्या उपखंड (13) च्या तरतुदीच्या दृष्टीने, आपण येथे विक्री, भाडेतत्वावर किंवा सूचनेत संदर्भित सुरक्षित मालमत्त (त्याच्या व्यवसायाच्या सर्वसाधारण वर्ग व्यतिरक्त) सुरक्षित लेनदार च्या पूर्व लिखित समंती शिवाय हस्तांतरित करण्यापासून प्रतिबंधित आहात कृते इंडियाबल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

ठाणे-421503, महाराष्ट्र

2. कृतिका कार्तिकेय भालेराव

स्थळ: मुंबई/पालघर/ठाणे/नवी मुंबई

हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड

मुंबई शाखाः ए-९०१, ९वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल्स कंपाऊंड, एन.एम. जोशी मार्ग, लोअर परेल पूर्व, मुंबई–४०० ०१३. दूर.: ०२२–६६११३०२०. नोंद. कार्यालय: रेमन हाऊस, एच.टी. पारेख मार्ग, १६९, बॅकबे रेक्लमेशन, चर्चगेट, मुंबई-४०० ०२०. सीआयएनः एल७०१००एमएच१९७७पीएलसी०१९९१६. संकेतस्थळ: www.hdfc.com

ज्याअर्थी, **हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडच्या** प्राधिकृत अधिकारी/ऱ्यांनी सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३(१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(२) अंतर्गत खालील कर्जदार यांना त्यांच्या संबंधित नावासमोर नमूद रकमेसह सदर सूचनेमधील नमूदनुसार वसुली आणि/किंवा प्रदानाच्या तारखेपर्यंत

केलेल	क्लेल्या आहेत.					
अ.	कर्जदार/ कायदेशीर	देय	मागणी	कब्जाची	स्थावर मिळकत (तीं)/	
क्र.	वारस आणि कायदेशीर	थकबाकी	सूचनेची	तारीख	तारण मत्तांचे वर्णन	
	प्रतिनिधींचे नाव		तारीख			
۶.	सौ. पांडे इंद्रावती कृपाशंकर	रू. २२,७१,२४८/-	२९.०६.२०२१	03.08.2022	एकदंत अपार्टमेंट, युनिट-१, प्लॉट ६५, सेक्टर ३४, कामोठे,	
	आणि सौ. पांडे प्रियंका	३१.०५.२०२१*		(प्रत्यक्ष कब्जा)	पनवेल-४१०२०६.	
	पंकज आणि श्री. पंकज	रोजीस		(20,140,11-11)		

प्रयोज्य दराने त्यावरील व्याज, अनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभार इ. ही रक्कम सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत परतफेड करण्यासाठी बोलाविण्याकरिता मागणी सूचना जारी

*सह वसुली आणि/किंवा प्रदानाच्या तारखेपर्यंत उपार्जित प्रयोज्यनुसार पुढील व्याज, अनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभार, इ. तथापि, येथे वरील नमूद कर्जदार यांनी थकीत रकमेची परतफेड करण्यास असमर्थ ठरल्याने, विशेषतः येथे वरील नमूद कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की रचडीएफसीच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी वरील वर्णन करण्यात आलेल्या स्थावर मिळकती(तीं)चा/तारण मत्तांचा कब्जा त्यांना सदर अधिनियमाच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदर नियमावलीच्या नियम ८ अन्वये त्याला/त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून वरील नमूद तारखेस घेतला आहे.

विशेषत: येथे नमूद केलेले कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, उपरोक्त स्थावर मिळकती (तीं)/तारण मत्तांशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर स्थावर मिळकती (तीं)/तारण मत्तांशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लि.च्या गहाणाच्या अधीन राहील. कर्जदार यांचे लक्ष तारण मत्ता विमोचित करण्यासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरतुर्दीकडे वेधण्यात येत आहे. पंचनामा आणि वस्तुसूचीची प्रत निम्नस्वाक्षरीकारांकडे उपलब्ध आहे आणि कर्जदार यांना सर्वसाधारण कामकाजाच्या वेळेत कोणत्याही कामकाजाच्या दिवशी निम्नस्वाक्षरीकारांकडून

संबंधित प्रत प्राप्त करण्याची विनंती करण्यात येत आहे. हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लि. करिता **ठिकाण :** मुंबई

प्राधिकृत अधिकारी

जाहीर सूचना

दिनांक: ४/१/२०२२

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लिमिटेड, कार्यालय क्र.२०१-बी, २ रा मजला, रोड क्र.१. प्लॉट क्र. - बी३. वायफाय आयटी पार्क. वागळे इंडस्टीयल ईस्टेट. ठाणे. महाराष्ट्र- ४००६०४.

खालील कर्जदारांनी बँकेकडून त्यांनी घेतलेल्या कर्ज सुविधेची मुद्दल आणि व्याजाचा परतावा करण्यास कसूर केलेली आहे आणि कर्ज नॉन परफॉर्मिंग ॲसेटस (एनपीए) म्हणन वर्गीकत करण्यात आले आहे. त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस

अ. क्र.	कर्जदार/सह–कर्जदार/हमीदाराचे नाव/ (कर्ज खाते क्रमांक) आणि पत्ता	अंमलबजावणीयोग्य मत्ता/ तारण मत्तेच्या मिळकतीचा पत्ता	सूचना पाठविल्याची तारीख/ सूचनेच्या तारखेस थकबाकी	एन ता
۲.	डावरे वैशाली उमेश/रमेश मल्हारी डावरे टाईप ॥ ९/१८, रेजहिल्स इस्टेट, खडकी, पुणे - ४११०२०/ (एलबीपीयुएन००००५२३३४९८)	पलॅट क्रमांक ४०३ आणि ४०४, ४था मजला, बी विंग, फेज १, ड्रीम्स रिव्हिएरा, गॅट क्रमांक ११६१, कदमवाकवस्ती, हवेली, पुणे - ४१०५०६.	नोव्हेंबर २७, २०२१ रु. ७०,२५,५१७.९९/-	/ :
۲.	अशोक प्रभू सोनी/ पिंकी अशोक सोनी/ फ्लॅट क्रमांक ३०१, भागीरथी निवास, दिवा कोळीवाडा, न्यू इंग्लिश स्कूल जवळ, ऐरोली, नवी मुंबई – ४००७०१/ (एलबीटीएनई००००५१८०१४७)	फ्लॅट नं.३०२, ३ रा मजला, साईसृष्टी सॅफायर प्लॉट ए-१, दिवा शिळ रोड, दिवा पूर्व, ठाणे ४००६१२	डिसेंबर ०१, २०२१ रु. २४,८३,४१६.००/-	o 8 / :
m.	आर्या अमित टक्कर/ अमित गणेश टक्कर/ ए-१०४, परिमल पार्क, हरी ओम नगर, इस्टर्न एक्सप्रेस हायवे जवळ, मुलुंड पूर्व, मुंबई ४०००८१/ (एलबीटीएनई००००२८९५०४१)	फ्लॅट क्रमांक ३०३, ३ रा मजला, इमारत क्रमांक २, जैनम रेसिडेन्सी, शिव मंदिर रोडजवळ, सर्व्हें क्रमांक ६५, अंबरनाथ पूर्व, ठाणे - ४२१५०१	डिसेंबर ०१, २०२१ रु. २५,४०,३३९.००/-	१४ / :
٧.	बाळू विलास सुरवसे/ विलास ज्ञानू सुरवसे/ सी १ साईनाथ चाळ, बंदर पाखाडी रोड, दत्त मंदिर क्रॉस रोड जवळ, डहाणूकरवाडी कांदिवली प., मुंबई ४०००६७/ (एलबीएमयुएम००००५१५१३९५)	फ्लॅट नं.४०५, ४ था मजला, बी विंग, इमारत क्र.१ टाईप सी, एस्टर, नाईन स्टार लॅंडमार्क, माकणे, मांडे पालघर रोड, सफाळे पश्चिम, सर्व्हे नंबर १९८/१, पालघर, ठाणे – ४०११०२	डिसेंबर ०१,२०२१ रु. १८,६७,४६४.००/-	o 8 / :
ч.	तारिक मोहम्मद फारूक सिद्दीक,/सईदा खातून सिद्दिकी, फ्लॅट क्रमांक ४१ करण कुंज इमारत ब्राह्मणवाडी, अर्चना अपार्टमेंट जवळ, एम पी मार्ग, अर्चना अपार्टमेंट जवळ, कुर्ला (), महाराष्ट्र, मुंबई, ४०००७०/ (एलबीएमय्एम००००२०६०७९)	फ्लंट क्र. ४१, ४ था मजला, करण कुंज सीएचएस इमारत, एम पी मार्ग, ब्राह्मणवाडी, अर्चना अपार्टमेंट जवळ, एम पी मार्ग कुर्ला (प.), महाराष्ट्र, मुंबई,	डिसेंबर ०६, २०२१ रु. ४,०२,५१२/-	/:
ч.	सचिन नामदेव शिंदे/ स्वाती सचिन शिंदे डी ४०२ शकुंतला सुष्टी, लोढा हेवन, कल्याण शिल रोड, शिवाजी महाराज चौकाजवळ, डोंबिवली पूर्व कल्याण-ठाणे, महाराष्ट्र- ठाणे ४२१ २०४/	फ्लॅट क्र.२०३, दुसरा मजला, विंग-ए, ''साई लीला गॅलेक्सी'', कृष्णा पॅराडाईजच्या पुढे, १०० फूट रोड, एस नंबर ५३ कल्याण पूर्व, ठाणे –४२१३०६	डिसेंबर ०६, २०२१ रु. ५८,२२,६९७/-	?\(\)
9.	(एलबीएमयुएम००००५५२९९७२) राजकुमार उत्तमराव चांदणे / निर्मला प्रभाकर राव गायकवाड – कार्टर क्र. ए/७, – एस१ शिवनेरी कॉलनी, पोलीस ट्रेनिंग कार्टर्स, महाराष्ट्र जालना – ४३१ २०३/ एलबीएयुआर००००३१३६३४६/ एलबीएयुआर००००३१३६३४८/	फ्लॅट नं.२, तळमजला, शिव लीला अपार्टमेंट, सर्व्हे नंबर १/१, मित्तलाल नगर जवळ, प्लॉट नं.१, गाव भावसिंगपुरा, जि. औरंगाबाद, महाराष्ट्र ४३१००१	नोव्हेंबर २५, २०२१ ह. ५,३५,०८८/-) i
८.	गजाला इस्माईल शेख/ झिशान शेख- फ्लॉट क्रमांक २०४ विंग सी, आंगन ठाकूर गाव कनाकियास कांदिवली पूर्व, महाराष्ट्र मुंबई - ४००१०१/ एलबीएमवुएम००००५३२८९३५	फ्लॅट क्र. १४०२, १४ वा मजला, ए१ विंग, जेपी नॉर्थ सेलेस्टे, टाईप-२, घोडबंदर रोड, जीसीसी क्लब जवळ, मीरा रोड पूर्व, महाराष्ट्र, ठाणे- ४०११०७	डिसेंबर ०१,२०२१ रु. ८५,०७,६८१/-	/
۲.	शशिकांत भाहुदास कदम/ शितल शशिकांत कदम- प्लॉट नं. ५४९, गणेश नगर, सन्हें नं.२८, निगडी प्राधिकरण, गणेश मंदिराजवळ, महाराष्ट्र पुणे - ४११०४९/ एलबीपीयएन०००४९०१९७०	फ्लॅट क्र. ३०३ व ३०४, ३ रा मजला, इमारत क्र.२१, प्लॉट नं. ए, गट क्र. १९५, २२२ (भाग), २२३ (भाग), २२४ (भाग), गाव गहुंजे, ता. मावळ, जि. पुणे, महाराष्ट्र – ४९२१०१	नोव्हेंबर ३०, २०२१ रु. २९,४१,२९३/-	/
१०.	झैनाब मूमा मलबारी/ मूसा अहमद मलबारी- फ्लॅट नं. १०४, इंद्रप्रस्थ स्टॅंड, रोड निळेमोरे, नालासोपारा पश्चिम, जिल्हा पालघर महाराष्ट्र नालासोपारा - ४०१ २०३ एलबीएमयुएम००००५३३६५४६	फ्लॅट नं. १०४, १ ला मजला, डी विंग, जय इंद्रप्रस्थ सीएचएसएल, बस डेपो जवळ, गाव निळेमोरे, नालासोपारा पश्चिम, जिल्हा पालघर, महाराष्ट्र, नालासोपारा- ४०१ २०३	डिसेंबर ०२, २०२१ रु. ४६,३४,६०९/-	03
११.	मोहम्मद शरीफ आदम तानाजी /हसीना मोहम्मद शरीफ- फ्लॅट नं.२०२, यश रेसिडेन्सी हाऊसिंग सीएचएसएल, गंगा बोवडी रोड, माझगाव, महाराष्ट्र मुंबई - ४०००१०/ एलबीएमयुएम००००२०२७८७९	पलॅट क्र. १०१, १ ला मजला, बी विंग, यश रेसिडेन्सी सीएचएसएल, गंगाबावडी, डॉकयार्ड रोड, माझगाव, डॉकयार्ड पोस्ट ऑफिस जवळ, सर्व्हें क्र. २९४ आणि १/२९४, महाराष्ट्र, मुंबई – ४०००१०	डिसेंबर ०२, २०२१ रु. २५,५५,५१४/-	30
१२.	सुबोध लक्ष्मण पवार/ सानिका सुबोध पवार/ संतोष लक्ष्मण पवार/ लक्ष्मण सोनू पवार- फ्लॅट नं. बी/०२, तळमजला, विजय पार्क, मनवेलपाडा रोड, विरार (पूर्व), महाराष्ट्र पालघर - ४०१ ३०५/ एलबीएमयुएम००००५११३४८६/ एलबीपीएलजी००००५३३६२२३	फ्लंट नं.२०३, २ रा मजला, साई राम अपार्टमेंट, टाईप ए, सर्व्हें नं.२२६ भाग, २३८/५ भाग, तोंडरे हॉस्पिटलजवळ, गाव विरार, विरार (पूर्व), जि. पालघर, महाराष्ट्र – ४०१३०५	डिसेंबर ०६, २०२१ रु. १४,०३,१२९/-	0)
१३.	संदीप लाडू कन्नाईक/ सदिक्षा संदीप कन्नाईक – १२३१, कन्नाईकवाडा, मोरिजम पेरनेम, गव्हर्मेंट प्राथमरी शाळेजवळ, पणजी, उत्तर गोवा, पेरनेम ४०३५१२/ एलबीजीओए०००५२६५७३५/ एलबीजीओए०००५२६५७५०	प्लॉट नं. ए, (घर नं. २१३१), कांगो (दांडिया किंवा दांडोस), सब्हें क्र.११६/९-बी, गाव मोरजीम, पेरनेम- गोवा, ता. उत्तर गोवा, परनेम गोवा - ४०३११२	ऑक्टोबर १८,२०२१ रु. २१,२७,६२४/-	/
१४.	शर्मिला रोहताश कुमार / रोहताश कुमार - फ्लॅट नं. ५, १ ला मजला, प्रियांका को – ऑप. हाऊ सोसायटी, सेक्टर नं. ९, रपाईन सिटीजवळ, आळंदी ग्रामीण, मोशी प्राधिकरण पुणे, महाराष्ट्र पुणे – ४१२१०५/ एलबीपीयुएन०००३१९५७५२	फ्लॅट नं.५, १ ला मजला, प्लॉट नं.२४, जीवन आनंद अपार्टमेंट कोडोमिनियम, चिखली, ता. आंबेगाव, जि. पुणे महाराष्ट्र - ४१२११४	ऑक्टोबर १८,२०२१ रु. १८,०७,३२७/-	01
१५.	सागर रामजी पटेल / रामजी जेराम पटेल आणि अनंता सुपर बाजार, दुकान क्रमांक १०५ जरीना मंझील, म्हातारपाखाडी रोड पाशांद बेकरी समोर माझगाव, मुंबई – ४०००१०/ (एलबीटीएनई००००५१५८७५१/ एलबीटीएनई००००५३३३४५२)	पलॅट नं. १०१, १ ला मजला, इमारत क्र. ए४, फेज ।, ''हॅपी व्हॅली फेज । को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि.'' गाव चितळसर येथे स्थित, गेट क्रमांक ५९, हिसा क्रमांक १, चितळसर मानपाडा, ठाणे पश्चिम महाराष्ट्र ठाणे – ४००६०७.	डिसेंबर ०१,२०२१ रु. ३७,५०,५११/-	08
१६.	हेमंत मोहनलाल शर्मा /रेणू हेमंत शर्मा /यामिनी हेमंत शर्मा आणि जी ६वी विंग, ''जय ओम सुंदरम को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड'' उत्तन रोड केशव पार्क, हनुमान मंदिराजवळ, भाईदर पश्चिम, महाराष्ट्र, ठाणे – ४०११०१. / (एलबीटीएनई००००२९४५१८०/ एलबीटीएनई००००२९४५१७९)	दुकान क्रमांक - १२, तळमजला, बी विंग, इमारत क्र. ६७/६८, सेक्टर- ''मोरेश्वर शांती नगर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी'' येथे स्थित, सेक्टर क्रमांक ०१, शांती नगर, न्यु सव्हें क्र. १००पी, मीरा रोड पूर्व ठाणे - ४०११०७.	डिसेंबर ०१,२०२१ रु. ४३,२०,००९.००/-	03
१७.	राजेंद्र नारायण दलाई/ दिपक नारायण दलाई/ प्रकाश रंजन खटुआ आणि फ्लॅट नं. ०२, डी १०८, गॅट क्रमांक ११७२, फेज सिद्धार्थ नगर, ऐश्वर्या लक्ष्मी, औंध- पुणे, महाराष्ट्र पुणे - ४१२२०७/ (एलबीपीयुएन००००३२१०८०३)	फ्लॅट नं.८१२, वेव्ह सिटी, वेव्ह ड्रीम होम्स- टॉवर ७, ८ वा मजला गाझियाबाद, गाझियाबाद -२०१००१	नोव्हेंबर २४, २०२१ रु. १४,०८,४४८.००/-	? !
१८.	गजानन तुळशीराम दांदळे/ सुषमा गजानन दांदळे/ एस एन दलाई आणि नाथ नगर प्लॉट क्र. ४, वारसूल जळगाव रोड, जळगाव रोड समोर. एस.बी ओ ए स्कूल, औरंगाबाद - ४३१००३/ (एलबीएय्आर०००००३५३६१६)	प्लॉट नं. ४, नाथ नगर, जळगाव रोड सन्हें नंबर १९४/२, हर्सूल, औरंगाबाद- ४३१००८.	नोव्हेंबर २४, २०२१ रु. २,४७,६७१.३४/-	/
१९.	(एलबाएयुआर०००००४५३६१६) मिनाबाई मोहन दांडगे/ मोहन सीताराम दांडगे आणि फ्लॅट नंबर ८, बी नंबर ३ अंकय सोसायटी, एकता नगर, एमएनसी स्कूल, नाशिक एमएनसीएस स्कूल, नाशिक	फ्लॅट नं. ०९, १ ला मजला, ''अनके को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड'', प्लॉट क्र. ०९, आणि १०, सर्व्हे क्र. ३८२/४,	नोव्हेंबर २४, २०२१ रु. ५,५९,२१२.००/-	08

पर्यायी बजावणीकरिता पावले उचलण्यात आली आहेत. वरील कर्जदार आणि/किंवा त्याचे हमीदार (प्रयोज्य तेथे) यांना सदर सूचना प्रसिद्धी तारखेपासून ६० दिवसात थकबाकी रक्कम अदा करण्यासाठी याद्वारे बोलाविण्यात येत आहे कसूर केल्यास सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनन्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या तरतुदीं अन्वये पुढील पावले उचलण्यात येतील.

दिनांक : जानेवारी ०५, २०२२ आयसीआयसीआय बँक लिमिटेड

ठिकाण : महाराष्ट्र




E-TENDER NOTICE

Tender Specification No. CE(C)-III/BTPS/Epoxy Painting/Rfx. No. 3000024808/2021-22. Name of work: - Work of Providing & Applying Epoxy Painting up to 90.00 mtr. height to structural work in boiler area of U#4, U#5 and Cable and Pipe Rack Gallery area at 2x500MW, BTPS,

Estimated Cost: - Rs.4,76,74,694/-(Excluding GST) Time Limit: - 09 Months Sale Date: - 05.01.2022 at 11:00 Hrs. to 25.01.2022 upto Tender Fee: Rs. 2000/-+GST 17:00 Hrs. Date of Submission: - 27.01.2022 upto 15:00 Hrs.

EMD:-Rs. 4,77,000/-Contact person- Executive Engineer (C), O/o Chief Engineer (Civil)-III, M.S.P.G. Co. Ltd. Mumbai. Fax:(022)26581469 Tel.No.022-26474211 extn. 3549, 26472131, E-MAIL ID: cgmcivil3@mahagenco.in

For further details visit our Website https://eprocurement.mahagenco.in Agencies are requested to register themselves for this and future E-Tenders



conferred upon him under Section 13(12) of SARFAESI Act, 2002 read with Rule 3 of the Security Interes (Enforcement) Rules 2002, had issued a demand Notice dated 04.05.2021 calling upon borrower M/s. Marco Plast Corporation through its prop. Mrs. Mayuri Y Shah (Borrower) and (1) Mr. Ashish Shah, (2) Mr. Yogesh Shah, (3) Mrs. Saloni Shah (4) Mr. Ritesh Shah (hereinafter collectively mentioned as "Guarantor") to repay the amount mentioned in the notice for the amount of Rs. 3,41,92,142.57/- (Rupees Three Crore Forty One Lakhs Ninety Two Thousand One Hundred Forty Two and fifty Seven Paise Only) as on 27.04.2021 along with interest at contractual rates till actual repayment/realization, within 60 days from the date of receipt of the said notice. And whereas, The Encore Asset Reconstruction Company Private Limited acting in its capacity as the trustee o EARC-BANK-023-Trust (Encore ARC) has acquired all rights, titles, interests & guarantees of DCB in the Financia Asset of Borrower originated by DCB under section 5 of SARFAESI Act, 2002 vide Assignment Agreement dated 12.08.2021 effective from 30.06.2021.

The Borrower, Guarantors & Mortgagors having failed to repay the amount, notice is hereby given by the under signed being the Authorised Officer of **Encore ARC**, to the borrowers and the public in general that the Authorised Officer has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on me under sub-section (4) of section 13 of SARFAESI Act, 2002 read with Rule 8 of Security Interest (Enforcement) Rules, 2002 **on this 31th day of December 2021.** The Borrower, Guarantors & Mortgagors in particulars and the public in general is hereby caution

with the property and any dealings with the property will be subject to the charge of Encore ARC for an amount of Rs. 3,41,92,142.57/- (Rupees Three Crore Forty One Lakhs Ninety Two Thousand One Hundred Forty Two and fifty Seven Paise Only) as on 27.04.2021 along with interest at contractual rates from 28.04.2021 till act al repayment/realization after adjustment of repayment/realization, if any. The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of tir

vailable, to redeem the secured assets. **Description of the Immovable Property**

Bunglow No. C-3, Plot No. 206, Neelkanth Tower, Garodia Nagar, Ghatkoper (East), Mumbai-400077.

Date: 31.12.2021

Place: Mumba

Department

C) Mobile No.

Authorised Offic Encore Asset Reconstruction Company Private Limit

BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA

e-Tender Notice Chief Engineer (Sewerage Operation) Executive Engineer Mechanical (Sewerage) Western Suburbs

Division Bid No. 7200023813 Work of Supply, Installation, testing and commissioning of Subject 1200mm dia, suction sluice valves along with actuator, cable for suction line of main sewage pump at Malad sewage pumping station. From 04.01.2022 Time 11.00 Hrs. Sale of Tender To 18.01.2022 Time 12.00 Hrs. Website http//portal.mcgm.gov.in Henceforth Any Corrigendum or Addendum will be publish on above mention MCGM PORTAL SITE only Communicating Officer: A) Name Shri S. A. Naik Shri B. W. Bamble B) Telephone No. 26318728

D) E-mail Address eemechsws.so@mcgm.gov.in PRO/1942/ADV/2021-22

Sd/ E.E.Mech.(Sew.) Malad Zone

Keep the terraces clean, remove odd articles/junk/scra

9819609863, 9987177069

Noti	Notice under section 13(2) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Securitization and Reconstruction of Financial Assets and Properties an						
S. No.	Name of Borrower(s) (A)	Interest Act, 2002 (The Act) Particulars of Mortgaged property/ (ies) (B)	Date Of NPA (C)	Outstanding Amount (Rs.) (D)			
1.	LOAN ACCOUNT NO. HLAPBOR00292207 1. MR.CHANDRESH G SANGHVI 2. MRS.DIPTI C SANGHAM	RESIDENTIAL 2BHK FLAT SITUATED AT 28TH FLOOR WITH	29-11-2021				
2.	LOAN ACCOUNT NO. HHLBOR00303453 1. CHRISTY TOMJOSE 2. SHARLET MARIA JOHN	FLAT NO. 704, SEVENTH FLOOR, WING 'C', "RITU GARDENIA", VILLAGE JUCHANDRA, TAL VASAI, DISTT. THANE-401208, MAHARASHTRA	16-11-2021	Rs. 25,39,314.95/- (Rupe Twenty Five Lakh Thirty Nine Thousand Three Hundred Fourteen and Paise Ninety Five Only) as on 16.11.2021			
3.	LOAN ACCOUNT NO. HHLBAD00467779 1. AJAY NANDKUMAR SOLKAR 2. VIJAY NANDKUMAR SOLKAR	FLAT NO. 103 1ST FLOOR BUILDING R-5 AMRUTVISHWA BADLAPUR WEST THANE -421503 MAHARASHTRA	17-11-2021	Rs. 18,55,012/- (Rupees Eighteen Lakh Fifty Five Thousand Twelve Only) as on 17.11.2021			
4.	LOAN ACCOUNT NO. HHLBOR00345110 1. PARAMJIT KAUR MENIA 2. GURCHARAN SINGH MENIA	FLAT NO. 704, 7TH FLOOR, D WING - BLESSING, GOLDCREST RESIDENCY, SECTOR- 11, PLOT NO. 7, NEW PALM BEACH ROAD, GHANSOLI NAVI MUMBAI- 400701, MAHARASHTRA	16-11-2021	Rs.54,04,069.59/- (Ruper Fifty Four Lakh Four Thousand Sixty Nine an Paise Fifty Nine Only) as on 16.11.2021			
5.	LOAN ACCOUNT NO. HHLGRN00428213 1. SALIM KHAN PROPRIETOR SHALU TOURS AND TRAVELS 2. SALIM KHAN PROPRIETOR SHALU ENTERPRISES 3. SHALET SALIM KHAN	FLAT NO. 0006, GROUND FLOOR, CASA CIELO, F-WING, LAKESHORE GREENS, NEAR KHIDKALESHWAR TEMPLE, KALYAN SHIL ROAD, DOMBIVALI EAST, THANE – 421204, MAHARASHTRA	10-11-2021	Rs.45,80,927.54/- (Ruper Forty-Five Lakh Eighty Thousand Nine Hundred Twenty-Seven and Paise Fifty-Four Only) as on 10.11.2021			
6.	LOAN ACCOUNT NO. HHLGRN00436409 1. RANJIT SOHANLAL JAIN 2. RASHMI PAMAR 3. AJITNATH HI TECH BUILDERS PRIVATE LIMITED (GUARANTOR)	FLAT NO. 1404, 14TH FLOOR, C1 WING, CASA TREETOPS, UPPER THANE, NEAR LODHA DHAM, MUMBAI NASHIK HIGHWAY, BHIWANDI, THANE – 421202, MAHARASHTRA	10-11-2021	Rs.22,68,665.90/- (Ruped Twenty Two Lakh Sixty Eight Thousand Six Hundred Sixty Five and Paise Ninety Only) as on 10.11.2021			
7.	LOAN ACCOUNT NO. HHLGRN00418781 1. MOHAMED ELIYAS IDRISI PROPRIETOR MOHAMED ELIYAS TAILOR 2. SAJIDA BEGAM	FLAT NO. 704, 7TH FLOOR, GANI CASTLE, ALI UMER STREET AND MASJID STREET, MUMBAI - 400003, MAHARASHTRA	12-11-2021	Rs. 62,50,049.59/- (Rupe Sixty-Two Lakh Fifty Thousand Forty-Nine ar Paise Fifty-Nine Only) as on 12.11.2021			
8.	LOAN ACCOUNT NO. HHLBAD00357036 1. NIKHIL VILAS GAIKWAD 2. ROHIT VILAS GAIKWAD 3. JYOTI VILAS GAIKWAD 4. VILAS RAMU GAIKWAD	FLAT NO. 201, 2ND FLOOR, WING 'H', "THANEKAR HILLCREST", SURVEY NO. 79 HISSA NO. 6A, 6B & 6C, SHIRGAON, WITHIN LOCAL LIMITS OF KULGAON BADLAPUR MUNICIPAL COUNCIL, THANE-421503, MAHARASHTRA	12-11-2021	Rs. 26,75,947.81/- (Rupe Twenty-Six Lakh Sevent Five Thousand Nine Hundred Forty-Seven an Paise Eighty-One Only) as on 12.11.2021			
9.	LOAN ACCOUNT NO. HHLBOI00335749 1. AMANDEEP SINGH BATH PROPRIETOR BATH TRADERS 2. PARVINDER AMANDEEP BATH	FLAT NO. 104, 1ST FLOOR, WING NO. 'B', BLOCK NO. 5, "YASHVANT SHRUSTI", VILLAGE KHAIRA, TALUKA-PALGHAR, THANE-401501, MAHARASHTRA	08-11-2021	Twenty-Five Lakh Sixty- Six Thousand One Hundred Twenty and Paise Fourteen Only) as on 08.11.2021			
10.	LOAN ACCOUNT NO. HHLBAD00404368 1. KARTIKEY S BHALERAO 2. KRUTIKA KARTIKEY BHALERAO	FLAT NO. 404, 4TH FLOOR, WING - C , TULSI ANAND ERANJAD BADLAPUR WEST, THANE-421503, MAHARASHTRA	26-11-2021	Rs.17,02,344.88/- (Rupe Seventeen Lakh Two Thousand Three hundre Forty-Forty Four and Paise Eighty Eight Only			

as on 26.11.2021 That the above named borrower(s) have failed to maintain the financial discipline towards their loan account (s) and as per book of accounts maintained in the ordinary course of business by the Company, Column D indicates the outstanding amount Due to persistent default in repayment of the Loan amount on the part of the Borrower(s) the above said loan account has been

classified by the Company as Non-Performing Asset (as on date in Column C) within the guidelines relating to assets classification issued by Regulating Authority. Consequently, notices under Sec. 13(2) of the Act were also issued to each of the borrower. In view of the above, the Company hereby calls upon the above named Borrower(s) to discharge in full his/their liabilities towards the Company by making the payment of the entire outstanding dues indicated in Column D above including up to date interest costs, and charges within 60 days from the date of publication of this notice, failing which, the Company shall be entitled to take possession of the Mortgaged Property mentioned in Column B above and shall also take such other actions as is available to the

Please note that in terms of provisions of sub-Section (8) of Section 13 of the SARFAESI Act. "A borrower can tender the entire amount of outstanding dues together with all costs, charges and expenses incurred by the Secured Creditor only till the date of publication of the notice for sale of the secured asset(s) by public auction, by inviting quotations, tender from public or by private treaty. Further it may also be noted that in case Borrower fails to redeem the secured asset within aforesaid legally prescribed time rame, Borrower may not be entitled to redeem the property.'

In terms of provision of sub-Section (13) of Section 13 of the SARFAESIAct, you are hereby prohibited from transferring, either by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of his business) any of the secured assets referred to in the

notice, without prior written consent of secured creditor. Place: MUMBAI/ PALGHAR/THANE/NAVI MUMBAI

For Indiabulls Housing Finance Ltd Authorized Officer

PUBLIC NOTICE

Shri Kaluram G. Sharma a Member of the Navrebaug Co-operative Housing Society Ltd. having, address at Station Road, Nehru Nagar, Kurla (East) Mumbai - 400 024 and holding flat/tenement No B-12, B Wing, having share no. **191 to 195** in the building of the society, died on **21st March, 2021** withou making any nomination.

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or othe claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interes of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any received by the society for transfer of shares and interest of the decease member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the secretary of the society between 5.00 pm to 9.00 pm from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of Navrebaug Co-op. Housing Society Ltd

Sanjay Mungekar (Hon. Secretary)

IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT DINDOSHI

Commercial Suit No. 207 of 2020 (Under Order XXXVII Rule 2 of the Code of Civil Procedure 1908)

In the matter of ICICI Bank Limited Through the authorized representative, Rajesh Wankhede, Age 45

years
A banking company incorporated And registered under the provisions
of the Companies Act, 1956 And the Banking Regulation Act 1946
Having its registered office at ICICI Bank Limited Near Chakli Circle,
Old Padra road, Vadodara-390007
Having corporate office at ICICI Bank Limited, Retail Legal Group,
Charlie Control Control Control Control Con

Chandivali Tower Autumn Estste, Chandiwvali Andheri- East, MumbaPlaintif

Versus

Date: 04.01.2022

1. PALLAVI VIJAY CHAUDHARY. Indian Inhabitant, Adult Room No. 108, Radhey Apt., Jayshree Jagannath Nagar, Manvalpada Virar E, Thane- 401303

2. Vijay S. Chaudhary
Room No. 103, Radhey Apt., Jayshree Jagannath Nagar, Manvalpada,
Virar E, Thane- 401303.Defendant TAKE NOTICE That, this Hon'ble court will be moved before his Honour Judge SHRI S.N. SALVE more presiding in court room no. 03 or 11/01/2022 at 11 O'clock in the forenoon by the above named defendants

for the following reliefs: The Plaintiff therefore prays that:

a. To order and pass a decree directing the Defendant to jointly or severally pay to the plaintiff an amount of at Rs. 5,79,563/- (Rupees Five Lakhs Seventy Nine Thousand Five Hundred Sixty Three only) along with the default interest @ 24% with monthly rests from the date of filling the Suit till payment and/or realization;
b. pending the hearing and final disposal of the present suit this Hon'ble

Court be pleased to direct the Defendants to jointly and severally deposi in this Hon'ble Court an amount of at Rs. 5,79,563 (Rupees Five Lakhs Seventy Nine Thousand Five Hundred Sixty Three only) along with the default interest @24% per annum, other charges from the date of Suit till the date of realization; That it be declared that the payment of abovementioned amounts is duly secured by valid and subsisting hypothecation of vehicle mare particularly described in Exhibit H hereto. c. Pending the hearing and final disposal of the present suit this Hon'ble court be pleased restrain the Defendant by themselves, their employees servants and/or agents be restrained by order and injunction from in any manner selling, transferring, disposing of or encumbering or mortgaging or hypothecating or charging or parting with possession of transferring o inducing anyone else into or creating any right, title or interesting license in favour or anyone else in respect of such assets and properties as would be disclosed by the Defendants;

d. Pending the hearing and final disposal of the present suit this Hon'ble Court be pleased to appoint a court Receiver or some other fit and proper person as a receiver of such assets and properties disclosed by the Defendant with all the powers under Order XL Rule 1 of the Civil Procedure Code 1908, with the a direction to take forcible physical possession with the help of police if necessary;

e. Pending and hearing and final disposal of the present suit this Hon'ble Court be pleased to direct the Defendant to disclose on oath/ by Affidavii the assets and properties both movable as well as immovable, owned by each of them and such assets and properties be directed to be attached f. Pending the hearing and final disposal of the present suit this Hon'ble court be pleased restrain the Defendant by themselves, their employees, servants and/or agents be restrained by order and injunction from in any manner selling, transferring, disposing of or encumbering or mortgaging or hypothecating or charging or parting with possession of transferring or inducing anyone else into or creating any right, title or interesting license in favour or anyone else in respect of such assets and properties as would be disclosed by the Defendants;

g. Pending the hearing and final disposal of the present suit this Hon'ble Court be pleased to appoint a court Receiver or some other fit and proper person as a receiver of such assets and properties disclosed by the Defendant with all the powers under Order XL Rule 1 of the Civil Procedure Code 1908, with the a direction to take forcible physical possession with the help of police if necessary;

h. Ad Interim orders in terms of prayers clauses (b) to (h); . Costs of the suit be awarded to the plaintiff;

And grant such order reliefs as considered appropriate in the circumstances of the case This 28th day December, 2021

ADVOCATE FOR PLAINTIFF For Registrar City Civil Court ADVOCATE FOR PLAINTIFF
M/S Reliable Legal Partners
Advocates & Legal Consultants
Chamber No.6, BMC Bidg, Darshan Classic
Society Compound, PMC Bank Circle, J.B.Nagar,
Andheri (East) Mumbai-400059 (O) 022-28387121

Notice Inviting Bids/Tender under SARFAESI Act. 2002

As such the property are put to sale and offers are invited from the public.

the undersigned have applied to the Company to issue duplicate Certificate(s or the aforesaid shares. Any person who has a claim in respect of the said shares should lodge such clain

No.218949 having Distinctive Nos.147279209-147280166 of THE

GREAT EASTERN SHIPPING CO. LTD.

standing in the names of DINA S.BHALAKIA & SHRIKANT C.

BHALAKIA have been lost or mislaid and

NOTICE is

with the Company at its Registered office Ocean House, 134/A, Dr. Annie Besan Road, Worli, Mumbai-400018 within 21 days from this date, else the Compan proceed to issue duplicate Certificate(s). DINA S. BHALAKIA SHRIKANT C. BHALAKIA

(Names of Shareholders Date: 05.01.2022 Place: Mumbai

IN THE COURT OF SMALL CAUSES AT BANDRA Exh. 1 and Exh. 9 in

I. C. SUIT NO. 90 OF 2018 1 Mr. Dr. Ramesh Lalchand Singh (Deleted

1(a) Mrs. Sudha R. Singh, aged 68 years, Residing at Row House Nos. 3 & Shamail Complex, Balaji Nagar, Near Railway Station, Bhayander (West

1(b) Mrs. Tripti Singh, aged 43 years, Residing at B38/42-37, MohiniKur Colony, Mahmoorganj Varanasi, Uttai Pradesh-221 010.

Thane-401 101.

1(c) Mr. Rohit Ramesh Singh, aged 39 years Residing at Row House Nos. 3 & 2 Shamail Complex, Balaji Nagar, Near Railway Station, Bhayander (West) Thane-401 101.

2. R. L. Singh (HUF) Through its Karta Dr. Rames L. Singh (Deleted) R. L. Singh (HUF), Through its Karta Dr. Rohit Ramesh Singh 3. Mrs. Sudha Ramesh Singh aged 66 years,

Residing at Row House Nos. 3 & 2 Shamail Complex, Balaji Nagar, Nea Railway Station, Bhayander (West) Thane-401 101.

Versus

1. Dr. Chandermohan R. Holambe Adult age and OCC not known, 21, B/203, New Ekdant CHS. Ltd., Opp. Satpuda Society Santosh Nagar, Goregaon (East Mumbai-400 065.

2. Mr. Sayed Hidayath (Full name not Known) Adult age and OCC not known A/1402 Rehaja Serenity. Thakur Village Near Western Express Highwa Kandivali (East), Mumbai-400 101. Defenda

The Defendant No.2 abovenamed Whereas the Plaintiffs above named ha stituted the suit against the Defendant praying that the Defendants, jointly and verally, be ordered and decreed to pay to the Plaintiffs a sum of ₹ 3.74.642/- (Rs. Three Lacs Seventy Four Thousand Six Hundred Forty Two Only) along with further interest @18% p. a with monthly rent from the date of filing of the suit till realisation in respect of suit premis e. commercial premises bearing Nos. D-1, Dand D-3, respectively, situated on the ground Floor in Lachhiram Plaza building of L. R. Plaza Co-operative Housing Society Ltd. (the said society) lying, being and situated at Film City Road, Goregaon (East), Mumbai-400 063 and a per Exh. 9 praying that the defendants Jointly and Severally be ordered to deposit in th Hon'ble Court, the admitted and acknowledge months unpaid License fee amounting to ₹ 2,70,000/- (Rs. Two Lacs Seventy Thousar Only) for other reliefs.

tatement with a list of documents relied upo on or before <u>27th **January, 2022 at 2.4**</u> p. m. and appear before the Court Room No 36 in person or by a duly authorized pleader of he Court, duly instructed and able to answ all material questions relating to the suit. Yo will bring with you or send by your pleade any documents in which you intend to rely i support of your defence and you are hereb required to take notice that in default of filin the written statement or your appearance of the day before mentioned, the suit will be hea and determined in your absence. Given under the seal of the Cour

You are hereby summoned to file your writte

this 7th September, 2018. SEAL

Date · Mumbai

Description of Immovable

Property

All that piece and parcel of the

property bearing Shop no.9 admeasuring 36.24 sq.mtrs.i.e.390.08 sq.fts.on the

Seetanjali Building constructed or

S No 88/1/1 Plot no B 4 Veera

Savarkar Road, Near Fortune House ,Parvati,Pune within the

limits of Pune Municipa Corporation and also within the

urisdiction of Sub Registration [al.Haveli ,Dist. Pune. Property in

the name of Smt.Ranjana Yashwant Patwardhan.The

Property is bounded as under Towards East :Street Road

Towards West: Adjoining Flat

Towards North: Internal Road

Additional Registrar

_пvaii

(M. K. Shringare).

At Dindosh

Nagpur Nagarik Sahakari Bank Ltd., Nagpur (MULTI STATE SCHEDULED BANK) Pune Branch, Contact No. 020-25443938 H.O.79, DR.AMBEDKAR CHOWK, CENTRAL AVENUE, NAGPUR – 440008

TEL NO. 0712 2763301, 2764313, E-mail: recovery@nnsbank.com web site: www.nnsbank.co.in SALE NOTICE UNDER SARFAESI ACT.

Whereas in exercise of powers conferred and as per the provisions of Section 13 of the Securitisation and Reconstruction of

Financial Assets and Enforcement of Security interest (Enforcement)Act 2002 read with provisions of rule 8 & 9 of the Security

Further Notice is hereby given to the borrower/s, Guarantors and Mortgagors, Legal heirs under rules 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, that the Authorised Officer of the Nagpur Nagarik Sahakari Bank Ltd. Nagpur, shall now proceed to sell the below stated property by adopting any of the method mentioned in Rule 8(5) of the above rules. Further, if the sale proceeds

of such sale are not sufficient to cover the entire outstanding dues of the Demand Notice then the Borrower and Sureties, Mortgagors, Legal heirs—shall be jointly and severally liable to pay the amount of short fall in the account to The Nagpur Nagarik Sahakari Bank Ltd., Nagpur.

nterest Enforcement rule 2002, the undersigned being duly empowered under the Act desires to dispose off the

Name of the Borrowers / Sureties &

Mortgagors Legal heirs, & Addresses,

1) M/s.Ameyas Buildcon Pvt.Ltd. Office at "Vijigeesha", 17,Prashant Nagar,

...B.Shastri Road, Navipeth, Pune- 411030.(Reported as closed) Notice served at

Flat no.19 and 20 ,5th floor, Avishkar Garden, Sahakarnagar, Pune.A Private Limited Co.acting through its Directors,a) Mr.Yetten Yashwant Patwardhan .b) Mrs.Ranjana Yashwant Patwardhan c) Mr.Tushar Yashwant Patwardhan. Guarantors: 1) Mr.Yetten

Yashwant Patwardhan . Flat no.19 and 20 .5th floor, Avishkar Garden, Sahakarnagar,

Pune.2) Mrs.Ranjana Yashwant Patwardhan Flat no.19 and 20 Julin John State Garden, Sahakarnagar, Pune.3) Mr.Tushar Yashwant Patwardhan. Flat no.19 and 20 Julin Julin Sahakarnagar, Pune.3) Mr.Tushar Yashwant Patwardhan. Flat no.19 and 20

5th floor Avishkar Garden, Sahakarnagar, Pune 4) Mrs. Nupur Yetten Patwardhan Flat ,our loot, Avishia Galdein, adlakarlinggar, Fuller-Jimis, Neghri Fetteringar, and 20, 5th floor, Avishkar Garden, Sahakarnagar, Pune. 5) Mr. Yashwant Gangadhar Patwardhan since reported expired represent through his legal heirs a)

Mrs Raniana Yashwant Patwardhan b) Mr Yetten Yashwant Patwardhan c) Mr Tushai

Yashwant Patwardhan d) Mrs Seema Karandikar All a b c d, are R/o. Flat no 19 and 20

,5th floor, Avishkar Garden, Sahakarnagar, Pune. 6) Mr.Mukund Wasudeo Moghe Flat

no.19 and 20,5th floor, Avishkar Garden, Sahakarnagar, Pune. 7) Mr. Mangesh Mukund

Demand notice dt. 13.10.2017 / demand notice publication dt.07.12.2017 possession

notice dt.03.05.18/Physical Possession notice dt. 15.12.2021 Total outstanding Rs.1,94,12,988=00 as on 30.09.2017 +further interest @ 16.50% on secured cash credit limit & @17.50% on term loan plant & mach.A/c.w.e.f. 01.10.2017.

RESERVE PRICE RS. 80,70,000=00 (Rs.Eighty Lakhs Seventy Thousand Only)

rested parties / Persons are invited to submit their unconditional bid in sealed envelope addressed to Authorized Office M.K.SHAH, for the above mentioned immovable property on "As is where is and As is what is and whatever there is basis" on

any business day upto date 10.02.2022 up to 4.00 p.m. alongwith 10% of the offer amount as required towards earnest mone

3) Bidders would be given opportunity to improve offer amount after the bids are opened and upward revision in the offer amount shall be in multiple of Rs.50,000/-by each bidder by rotation.

4) The Bank Shall not be liable for any dues, encumbrances that may be in the form of rent, taxes ,cess, dues etc. over the property which shall be paid and payable by the successful bidder only.

5) The successful bidder will have to deposit 25 % of final bid amount immediately in Cash/ P.O./ D.D. and balance amount within

15 days from the date of acceptance of the final bid or within such extended time period as would be agreed upon. In case of default of payment within the period mentioned above, the property—shall be resold and the deposit shall stand forfeited and

defaulting purchasers shall not have any claim to the property or to any part of sum for which the Property may be

s) All expenses relating to the Stamp duty, Registration, any other known/ unknown liability expenses etc. have to be borne by the

The Sale would be conducted at Bank's Head Office on date 10.02.2022 at 4.00 p.m. The Borrower,/ Guarantors, Mortgagors

Legal heirs, legal representatives may remain present at the time of opening of the bid. In case due to any reason the auction process could not take place/ Canceled by the Bank, the Authorized Officer can conduct auction by displaying the notice of auction on Notice Board of the bank at Bank's Head Office and no further publication will be done.

9) Interested persons may submit request application for inspection of shop property which shall be made available according to

STATUTORY SALE NOTICE UNDER SARFAESI ACT

NAGPUR NAGARIK SAHAKARI BANK LTD.NAGPUR (mobile no. 9922946795)

purchaser for getting the sale certificate of the property registered.

The Bank reserves the right to reject all or any offer/ bid without assigning any reasons in respect of Property

deposit in the form of Bank Draft /Pay Order of any Nationalised Bank in favour of Nagpur Nagarik Sahakari Bank Ltd., Al

Moghe, Flat no. 19 and 20,5th floor, Avishkar Garden, Sahakarnagar, Pune

Details of Sale are also available on bank's website www.nnsbank.co.in

Note: Physical possession of the above property is with the bank

Terms and conditions of Sale:

Place : Nagpur Date : 05.01.2022

2) Property shall not be sold below the Reserve Price.

NOTICE PEGASUS NOTICE is hereby given that the Certificate(s) for 958 Equity Shares under Folio No.D-43772, Certificate

PEGASUS ASSETS RECONSTRUCTION PRIVATE LIMITED 55-56, 5th Floor, Free Press House, Nariman Point, Mumba 400 021. Phone No.: 022-61884700 Email: sys@pegasus-arc.com URL: www.pegasus-arc.com

POSSESSION NOTICE

(For Immovable property)

Whereas, The Authorised Officer of Pegasus Assets Reconstruction Private Limited under The Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (SARFAESI Act) and in exercise of the powers conferred under section 13(2) read with rule 3 of Security Interest (Enforcement) Rule, 2002 issued Demand Notice dated 29/09/2021 calling upon the borrower Goldberg Ventures Pvt. Ltd. (Borrower), Jyoti Jyotindra Joshi (Co-Borrower/Guarantor) and Sameer yotindra Joshi (Co-Borrower/Guarantor) to repay the amount mentioned in the notice being Rs. 1,12,75,687.18 (Rupees One Crore Twelve Lakhs Seventy Five Thousand Six Hundred Eighty Seven and Paise Eighteen Only) as of 10/09/2021 ogether with further interest, costs, charges and expenses thereon w.e.f. 11/09/2021

Further, RBL Bank Limited has assigned all its rights, title and interest of the entire outstanding debt of above loan account along with securities in favor of Pegasus Assets Reconstruction Pvt. Ltd. acting in its capacity as Trustee of Pegasus Group Thirty Nine Trust 1 (Pegasus) vide Assignment Agreement dated 31/03/2021 under the provision of SARFAESI Act

The Borrowers/Co-borrowers/ Guarantors having failed to repay the amount, notice i nereby given to the Borrowers and the public in general that the Authorised Officer has aken possession of the property described herein below in exercise of power onferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest Enforcement Rule, 2002 on 04/01/2022.

The Borrowers/Co-borrowers/ Guarantors in particular and the public in general hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Pegasus for an amount of Rs. 1,12,75,687.18 (Rupees One Crore Twelve Lakhs Seventy Five Thousand Six Hundred Eighty Seven and Paise Eighteen Only)as of 10/09/2021 together with further interest, costs, charges and

Description of immovable property

Flat B-602, 6th floor, Kremlin CHSL, admeasuring about 720 sq. ft. built-up area, CTS No. 261 (part), Jayraj Nagar, Off Link Road, Borivali West, Mumbai-400091.

Authorised Officer Date: 04/01/2022 Pegasus Assets Reconstruction Private Limited (Trustee of Pegasus Group Thirty Nine Trust 1) Place: Mumba

FORM B

PUBLIC ANNOUNCEMENT

(Regulation 12 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016) FOR THE ATTENTION OF THE STAKEHOLDERS OF

ONUS ENTERPRISES PVT. LTD. PARTICULARS ONUS ENTERPRISES PVT. LTD. Name of corporate debtor 2. Date of incorporation of corporate debtor 11/08/2014 Authority under which corporate debtor ROC- Mumba is incorporated /registered Corporate Identity No. / Limited Liability U51900MH2014PTC257076 Identification No. of corporate debtor Address of the registered office and 528, GROHITAM BUILDING SECTOR 19 C, orincipal office (if any) of corporate VASHI NAVI MUMBAI Mumbai City debtor MH 400705 Date of closure of Insolvency Resolution 24/12/2021 Process Liquidation commencement date of 03/01/2022 (Order Dated 24/12/2021) corporate debtor Name and registration number of the nsolvency professional acting as IBBI/IPA-001/IP-P01045/2017-18/11718 liquidator anilrajkotia@gmail.com 501, Balkrishna CHS Tilak Road, Santacruz (Wes Address and e-mail of the liquidator, as egistered with the Board Mumbai City, Maharashtra, 400054

11. Last date for submission of claims 02/02/2022 Notice is hereby given that the National Company Law Tribunal -Mumbai has ordered the ement of liquidation of the Onus Enterprises Pvt. Ltd. on 24/12/2021 received on

correspondence with the liquidator

onus.liquidation@gmail.com

304, Pavapuri Building , Opp. GH School , Cross

ENWORLD

MG Road , Borivali – East , Mumbai 400066

The stakeholders of **Onus Enterprises Pvt. Ltd**. are hereby called upon to submit their claims with proof on or before 02/02/2022 to the liquidator at the address mentioned against iten

NO.10. The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with the proof in person, by post or by electronic means. Submission of false or misleading proof of claims shall attract penalties. Anil Vrijdas Rajkotia Liquidator – Onus Enterprises Pvt. Ltd.

304, Pavapuri Building , Opp. GH School , Cross MG Road , Borivali – East , Mumbai 400066 Date : 05/01/2022 Date : 05/01/20 Place : Mumbai

ENVAIR ELECTRODYNE LTD.

Regd. Off.: 117, S Block, MIDC, Bhosari, Pune- 411026. ☎: 020-30688117 / 18 E-mail : info@envair.in

CIN:L29307MH1981PLC023810

NOTICE TO MEMBERS Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 110 of the Companies Act, 2013, read with the Companies (Management and Administration) Rules, 2014 and guidelines prescribed by the Ministry of Corporate Affairs for holding general meeting /conducting postal ballot process, vide various General Circulars (MCA Circulars) on account of COVID-19, the Company has on Tuesday, 04th January, 2022 has completed the Electronic transmission of Postal Ballot Notice along with the Postal Ballot Form to the Members whose email id's are registered with the Company or with the National Securities Depository Limited ('NSDL')/ Central Depository Services (India) Limited ('CDSL') for seeking the consent of

electronically and cast their cote electronically, has made arrangements with CDSL & RTA for registration of email addresses is detailed in the Postal Ballot The Company has appointed Mrs. Tanu Sharma, Company Secretary is Wholetime Practice (C.P. No. 21041) as Scrutinizer for conducting the Postal Ballot process and also to scrutinize the voting process in a fair and transparent manner. The Voting rights of Members shall be reckoned on the cut-off date i.e.

Members through Postal Ballot including e-voting as detailed in the Postal

Ballot Notice. The Company to facilitate the shareholders to receive this notice

Friday, December 31, 2021 Members are requested to note that facility of voting by electronic means (evoting) is available to all the Members. Voting process through Postal as well as E Voting and shall commence from Saturday, January 8th, 2022 at 0900 Hours and end on Monday, February 07th, 2022 at 1700 Hours. Postal Ballot received after Monday, February 07th, 2022 at 1700 Hours shall not be valid and voting either by post of electronic means shall not be allowed beyond the said date. The Results of the Postal Ballot will be declared on or before Wednesday, February 09th, 2022 at the corporate office of the Company at SCO 31, First Floor, Sector 26, Chandigarh - 160019. The same shall also be hosted on the Company Website on www.envair.in and BSE www.bseindia.com

In case of non receipt of Postal Ballot form, a Member can download the Postal Ballot form from the Company Website. Any query or grievance in relation to voting by Postal Ballot including voting by electronic means may be addressed o the Company Secretary at cs@envair.in and/or gamare@unisec.in

A person who is not a member of the Company as on Friday, December 31st. 2021 should treat this notice for information purposes only.

For Envair Electrodyne Ltd.

Membership No. 43587

Dated: Tuesday, 04th January, 2022 Abhimanyu (Company Secretary)

Place: Chandigarh

THE MALAD SAHAKARI BANK LIMITED REGD. & CENTRAL OFFICE: 6, 'Sujata', 1st Floor, Rani Sati Marg, Malad (E), Mumbai-400 097. Tel. No.: 2883 8636, 2880 8551, 2882 9586, 2882 9948 |

Fax: 2880 3517 | E-mail: recovery@maladbank.com | Website: www.maladbank POSSESSION NOTICE

(For immovable property (Rule 8-(1))

WHEREAS, the undersigned being the Authorised officer of The Malad Sahakari

Bank Ltd., under the securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of security Interest (Enforcement) Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(2) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, had issued a Demand Notice dated calling upon the Borrower(s)/Co-Borrowers(s)/Guarantor(s) Mr. Yogesh Trambaklal Shah, Proprietor of M/s. Bonafide Packers & Mortgagor for Factory Premises Gala No.4 & 5, Dadoba Compound, Anjur Phata, Val Gaon, Opp. Suvilon Dying

(Vishal Dying), Near Pritesh Complex, Bhiwandi - 421 302 Dist. Thane, Mrs. Neela Yogesh Shah & Tejpal Vasantlal Shah, Guarantors to repay the amounts nentioned in the notice being Rs. 1,94,17,397.65 (Rupees One Crore Ninety Four Lakhs Seventeen Thousand Three Hundred Ninety Seven and Sixty Five paisa Only) as on 31.07.2019 along with future interest and other charges accrued thereon, within 60 days from the date of receipt of the said notice. The Borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the

Borrower and the Public at large in general that the undersigned has taken Physical possession of the property described herein below in exercise of powers u/sec. 13 (4) of SARFAESI Act on 27.12.2021.

The Borrower in particular and public in general are hereby cautioned not to deal with the below mentioned property and any dealing with the property will be subject to the charge of The Malad Sahakari Bank Ltd for an amount of Rs. 2,76,25,473.65 (Rupees Two Crore Seventy Six Lakhs Twenty Five Thousand Four Hundred Seventy Three and Sixty Five Paisa Only) as on 31.12.2021 and further interest along with incidental expenses thereon.

The Borrower's attention is invited to the provision of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of the time available, to redeem the secured assets.

Description of the Immovable Property possession of which has been taken over:

Factory Premises Gala No.4 & 5, Dadoba Compound, Anjur Phata, Val Gaon, Opp. Suvilon Dying (Vishal Dying), Near Pritesh Complex, Bhiwandi - 421 302 Dist. Thane along with hypothecation of Plant and Machinery(seperate inventary

Authorized Officer

The Malad Sahakari Bank Ltd.

Date: 27.12.2021

The Borrowers / Guarantors and mortgagors, legal heirs are hereby noticed to pay the total dues before the date of auction failing which property will be auctioned as per terms and balance, if any, shall be recovered with the interest and cost from them. The objection as to reserve price, shall not be entertained. This is also a Statutory Notice of Sale to the Borrower / M.K.SHAH (AUTHORISED OFFICER)

Place: MUMBAI

within 60 days from the date of receipt of the said notice.

expenses thereon w.e.f. 11/09/2021. The Borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Details of Secured Asset